



To, Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Department of Corporate Service BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Symbol: ANGELBRKG Scrip Code: 543235

#### Sub: Newspaper Publication of notice of Board Meeting

Dear Sir/ Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement for the publication of notice of Board Meeting of the Company in the following newspapers:

- 1. Business Standard in English Language; and
- 2. Mumbai Lakshadeep in Marathi Language

You are requested to take the same on records pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking you,
For **Angel Broking Limited** 

Naheed Patel Company Secretary and Compliance Officer Membership No:- A22506

Date: April 17, 2021 Place: Mumbai



# नगर महापालिकेच्या शाळांना मोफत सॅनिटायझर स्टॅंडचे वाटप

अहमदनगर, दि.१६ गरजा (हिंद्रस्थान समाचार) रोटरी बिकट सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणुचा रोखण्यासाठी सर्वच जन विविध उपाय योजना करून जबाबढारी आपली पार पाडत आहे.अशा परिस्थितीत समाजिक जोपासणाऱ्या न.२३ रोटरी प्रियदर्शिनीच्या केडगावचे वॉशिंग स्टेशन प्रकल्प प्रमुख डॉ. प्राची पाटील यांच्या सहकार्याने महानगरपालिकाच्या दहा शाळांना मोफत सॅनीटायझर र-टॅड रोटरी वाटपाचा राबविण्यात आला.

रोटरी प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा चंढे गिल्डा,व उपस्थित यांच्या ਕ रोटरी क्लब डिस्टीक गव्हर्नर हरिष मोटवानी व्हिडीओ यांच्याशी कॉल द्धारे संवाद साधून सॅनीटायझर र-टॅड वाटप करण्यात आले. येत्या काळात स्वच्छ: जोपासणे व प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे ही गरज बनणार अस्न मनपाच्या शाळांना भविष्यात लागणाऱ्या

खासगी बसेसन

चालकात सताप

सिधुदुर्ग, दि.१६

(हिंदुस्थान समाचार)

: कोरोनाचा वाढता

लागलेली संचारबंदी

प्रादुर्भाव त्यात

यामुळे प्रशासन

झाले आहे. प्रत्येक

चेकपोरन्टवर कडक

बंदोबस्त करून

तपासणी

केली जात

आहे. मात्र,

सिंधुदुर्गहून

गुरुवारी

मुंबईच्या

जाणाऱ्या

खासगी

राजापूर,

परतवून

लावण्याचा

प्रवाशांची

प्रकार घडला.

कोरोना टेस्ट घेतली आहे

का ? याची

विचारणा

करण्यात

मात्र, शासन

चालक आणि

इतर कर्मचारी

यांचीच टेस्ट

आवश्यक

असल्याचे

म्हटले आहे.

त्यामुळे

अचानक

घेतलेल्या

या

प्रशासनाच्या

निर्णयामुळे

बस चालक

प्रवाशामधून

संताप व्यक्त

करण्यात

आला.

आणि

बसमधील

आदेशात

फक्त बस

आली.

प्रवासी बस

रत्नागिरीतून

दिशेन

चांगलेच अलर्ट

धाडले : प्रवासी व ट्रॅव्हल्स

प्रियदर्शिनीने हा उपक्रम सुरु केला मनियार,नीना घिगे,मनपा गांधीनगर बोल्हेगाव चे अक्षय सातपूते,मनपा आयोध्यानगर

संदीप राजळे,मनपा शाळा क्र.१६ भोसले आखाडा वर्षा दिवे, मनपा शाळा रिमांड होमचे शशिकांत वाघुलकर आदी उपस्थित होते. वाशिंग सेंटर प्रकल्पां तर्गत नपा शाळा न.२३ अयोध्यानगर येथे डॉ. प्राची पाटील,प्रतिमा मुथा,दीपा चंदे,सुरेखा मनियार,आरती लोहाडे यांच्या सीज न्याने व मुख्याध्या पिका लांडगे व शिक्षक राजळे यांच्या देखरेखीखाली अद्यावत असे वाशिंग सेंटर उभारण्यात आले आहे.भिंगार येथील जानकीबाई कवंडे

शाळेतील

सोयीसाठी

<u>जाहीर सूचना</u>

दूरसंचार विवाद निवाडा आणि अपिलेट

न्यायाधिकरण (TDSAT)

हॉटेल सम्राट, कौटिल्य मार्ग, नवी दिल्ली-110021

प्रसारण याचिका क्र. 71 ची 2021

प्रतिवादीः आम्रपाली टीव्ही केबल नेटवर्क - श्री. सुनील एम. यांच्या मार्फत

ज्याअर्थी वर नमुद याचिकाकर्त्यांनी आपल्याविरुद्ध वर्तमान याचिका

दाखल केली आहे आणि ज्याअर्थी आपल्याला ही नोटिस सामान्य पद्धतीने

पाठविणे शक्य नसल्याचे न्यायाधिकरण समाधानपूर्वक दाखवून देण्यात आले

आहे, त्यामुळे, ही नोटिस दिनांक 25.03.2021 रोजीच्या आदेशान्वये

जाहिरातीने ही नोटिस आपल्याला देऊन न्यायाधिकरणसमोर 26.04.2021

लक्षात घ्यावे की वर उल्लेखित दिवशी आपली उपस्थिती आवश्यक आहे

अन्यथा, सदर याचिकेवर आपल्या अनुपस्थितीत सुनावणी होऊन निकाल

प्रबुद्ध नगर, टाटा कॉलोनी, आरसी मार्ग, चेंबूर, मुंबई -400074.

आधुनिक टाँयलेट बांधून

याचिकाकर्तेः सिटी नेटवर्क्स लि.

प्राथमिक

मुलींच्या

ओळखून देण्यात आली आहेत. यासाठी विविध उपक्रमांचे प्रतिभा ध्त,लता भगत,सुरेखा मोरे,कविता अस्न शक्य तितक्या काणे, देविका रेळे यांचे योगदान शाळांना मदत करण्यात लाभल्याची माहिती गीता गिल्डा येणा र आहे.यावेळी यांनी यावेळी दिली.मूलींच्या मनपा शाळा न. ४ उज्वल भविष्यासाठी रोटरी रेल्वे स्टेशन विजय प्रियदर्शिनी राबवीत असलेल्या

#### NOTICE

Notice is hereby given to all to whom it may concern that my client **Mr. Naresh Nana Gaikwad** residing at Flat No. No. 307, 3rd Floor, Bldg No – R-3, Parth Chs Ltd, MMRDA colony, Poonam Nagar, Off. Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbia-100093 hereingther referred as Mumbai-400093 hereinafter referred as the "said Flat". He is holding all legal documents & possesion of the said flat since last many years. He is regularly paying Maintainance, Property tax and Electricity Bill of the said Flat, after settling the claims/right of Mrs. Subhadrabai Babu Pawar erstwhile owner of the said at. Now he is desirousof transfering the ownership Title, rights, interest and shares of said Flat in his name. In the event of any other person or

persons or association of persons or other entity Or Concern authority having and/or claiming any right, title interest and/or claiming any right, futer interest and/ore claim in, to or over the said property by way of Tenancy, Sale, Exchange, Gift, Mortgage, Charge, Trust, Inheritance, Possession, Lease, Lien, or otherwise or on the basis of being in the possession of the aforesaid original documents, notice of such claim, stating therein the arture of such claim stating therein the nature of claim alongwhith other particular sufficient to identify the same including documentary evidence in support of the same must be lodged in my office at Shop No. 1, Sankalp Siddhi Chs Ltd., Near Shack Hotel, Ram Bhau Barve Marg, Vile-Parle (East), Mumbai No 400057 within period of 14 days from the first publication of notice. In the evert of our publication of notice. In the event of our receiving no such notice within the aforesaid period or in the event of any sucl otice not being accompanied by an locumentary evidence in support thereof s shall be presumed that my client, Mi Naresh Nana Gaikwad is holding is fully entitled to transfer the said rights in his name but without being liable in any nanner whatsoever to recognise such laim/s, if any, which may be raised after he said period.

Date: 17/04/2021 Mr. Mukesh B. Naynak

उप निबंधक

#### Angel Broking **Angel Broking Limited**

CIN: L67120MH1996PLC101709

Regd. Office: G-1, Ackruti Trade Centre, MIDC, Road No-7, Andheri (E), Mumbai - 400 093

Tel: (022) 68070100 | Fax: (022) 68070107

Corporate Office: 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093.

Tel: (022) 40003600 | Fax: (022) 39357699

Website: <a href="www.angelbroking.com">www.angelbroking.com</a> | Email: investors@angelbroking.com

#### NOTICE

Pursuant to Regulation 29 read along with Regulation 47 and other applicable regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of Angel Broking Limited is scheduled to be held on Thursday, April 22, 2021 to consider and declare 3rd interim dividend, for the Financial Year 2020-21.

For Angel Broking Limited

Place: Mumbai Date: April 17, 2021

Naheed Pate Company Secretary and Compliance Officer

डिस्टीक गव्हर्नर हरिष मोटवानी

## यूनियन बैंक 🕼 Union Bank

अनिया Andhra

कॉर्पोरेट ईटी एसएमई, पवई शाखा दुकान क्र. १०१, १ला मजला, दिक्षांत भवन, आयआयटी मेन गेट समोर, इंडियन ऑईल पेटोल पम्पच्या वर, आदी शंकराचार्य मार्ग, पवई, मुंबई-७६. ई-मेल:

powai@unionbankofindia.com संदर्भ: युबीआय/सरफायसी/डीईएमएनओटी/१०१ दिनांक:०८.०४.२०२

सरफायसी २००२ चे कलम १३(२) अन्वये वितरित मागणी सूचना ो. अश्वमेध एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड श्री. गणेश खंडु काशिद पुनिट क्र.१४, १ला मजला, ए.नोटो इंडस्ट्रीयल इस्टेट, प्लॅट क्र.एच१७ ६०३ आरआयजी, सायन, नित्यानंद नगर, घाटकोपर (प.), मुंबई-८६. प्रतिक्षा नगर, मुंबई, महाराष्ट्र-४०००२२

श्री. दीपक खंड काशिद म्लॅट क्र.एच१७ ६०३ आरआयजी, सायन, प्रतिक्षा नगर, मुंबई, महाराष्ट्र-४०००२२.

विषय: आमचे कॉर्पोरेट व एसएमई, पवई शाखेसह मे. अश्वमेध एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे घेतलेले विविध ऋणबाबत-एनपीए म्हणून दि.३१.०३.२०२१ रोजी वर्गीकृत असलेले-प्रतिभूत व्या लिलाव सुचनेची अंमलबजावणी.

आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, तुमचे खाते **मे. अश्वमेध एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड** हे मुद्दल जारत पुरुतारा तुप्ता कराता जाता वन, तुप्त बार्त में अर्थन पर स्टिप्ता बक्त अपकट रागाच्छ हु तुद्दा / इस्ते/ट्यांन ने मरणा केत्यामुळे ३१.०३.२०११ रोजी एमपीए खात्यात वर्गीकृत करण्यात आले आहे. तुमच्य खात्यात थकबाकी म्हणून ३१.०३.२०२१ रोजी देय रू.२४,०२,१३१.६७ (रूपये चोवीस लाख दोन हजार एकशे एकतीस आणि पैसे सदुसष्ट फक्त) हे खालील दर्शविल्याप्र (रक्कम रू. मध्ये

मर्यादेचे स्वरूप रोख ऋण (एच) 80,00,000.00 २४,0२,१३१.६७

एकूण 80,00,000.00 २४,०२,१३१.६७ भामच्या वारंवार मागणी नंतरही तुम्ही तुमच्या खात्यात देय असलेली थकबाकी रक्कम जमा केलेली नाही. तसे तुमचे दायित्व भरलेले नाही.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्त्रियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटेर्स् ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जनर, १००४ जा नाजन १९४१ ) द्वारा संस्कृत है । इ. १४,०२,१३ई१.६७ (कपये चोवीस लाख दोन हजार एकड्रो एकतीस आणि पैसे सदुसष्ट फक्त) राजनीस जाणि पैसे सदुसष्ट फक्त) व तुमच्याद्वारे निष्पादित ऋण दस्तावेजांच्या नियम व अटीन्सार/उर्वरित मासिकासह ०१.०४.२०२१ पासून करारदरानुसार व्याज जमा करावे आणि तुमचे दावित्व भरावे अन्यथा सदर कायदेअंतर्गत देण्यात आलेले काही किंवा सर अधिकार वापरून बैंकेच्या नावे निष्पादित खालील प्रतिभूती वर अंमलबजावणी करण्याची कारवाई आम्ही करू. प्रतिभृतीचे तपशिल

प्राथमिक प्रतिभूती	
प्रतिभूतीचे स्वरुप	Г
साठा व बुक डेब्टस्चे तारण	

	रला मजला, ए घाटकोपर (प.)	र.नाटा इडस्ट्रायल इस्टट, ानत्यानद नगर, , मुंबई-८६.
संबंधित प्रतिभूती		
प्रतिभूतीचे स्वरुप उदा. घर/फ्लॅट/प्लॉट/	जमीन/दुकान	मालक/कर्जदार/जामिनदाराचे

ठिकाण

मे. अश्वमेध एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड, युनिट क्र.१४,

फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, अन्नपुर्णा कॉटेज्, गाव नवागाव, श्री. संदीप नयन केरकर सभाष डेअरीजवळ. महाराष्ट्र स्टील समोर. टिळक रोड. (जामिनदार) . डोंबिवली (पु.), ठाणे-४२१२०१

कृपया नोंद असावी की, जर ६० दिवसांच्या आत देय रक्कम तुम्ही न भरल्यास आणि सदर कायदेअंतर्गत बँके . सर्व अधिकार वापरल्यास आणि प्रतिभूत मालमतेच्या विक्री प्रक्रियेने संपूर्ण देय रक्कम वसूल न झाल्यास आम्ही तुमच्याकडून उर्वरित रकमेच्या वसूलीसाठी कायद्याचे न्यायालय/ऋण वसूली न्यायाधिकरण मध्ये तुमच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई केरू.

तुम्हाला येथे सूचना देण्यात येत आहे आणि सरफायसी कायद्याच्या तरतृदीनुसार तुमचे लक्ष वेघण्यात येत आहे की, सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अंक्ट, २००२ च्या कलम १३(८) नुसार जाहिर लिलावाकारिता सूचनेच्या प्रकाशन तारखेपूर्वी कोणत्याही वेळी प्रतिभूत धनकोद्वारे आलेला सर्व खर्च, अधिभार व शुल्क यासह एकत्रित प्रतिभूत धनकोंचे देय रक्कम तुम्ही देऊ शकता किंवा सार्वजनिक किंवा खासगी व्यवहाराने दरपत्रक किंवा निविदा मागवून प्रतिभूत मारूमतेच्या विक्री किंवा भाडेपट्टा, करारनामाद्वारे हस्तांतरण करू शकता. कृपया नोंद असावी की, वर नमूद प्रमाणे जाहिर लिलावाकरिता सूचनेच्या प्रकाशन तारखेपूर्वी कोणत्याही वेळी प्रतिभूत धनकोद्वारे आलेला सर्वे खर्च, अधिभाग व शुल्क यासह एकत्रित प्रतिभूत धनकोंचे देय रक्कम तुम्ही देऊ शकता किंवा सार्वजनिक किंवा खासगी व्यवहारान रपत्रक किंवा निविदा मागवून प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा भाडेपट्टा, करारनामाद्वारे हस्तांतरण केल्यानंत जर रक्कम पर्ण झाली नाही तर तम्हाला प्रतिभत मालमत्तेवर पढील अधिकार असणार नाही. तम्हाला विनंती आहे की, कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये सदर सूचना प्राप्तीनंतर बँकेच्या परवानगीशिवाय वरील प्रतिभूतीसह कोणताही व्यवहार करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

कृपया नोंद असावी की, सदर कलमाचे कोणतेही उल्लंघन केल्यास तुम्हाला पुढे गंभीर परिणामास सामोरे जावे



आपले विश्वास् प्राधिकृत अधिकारी

विक्रीकरिता विक्री सूचना

## जाहीर नोटीस

रोजी हजर राहण्याचे निर्देश आपल्याला देण्यात येत आहेत.

तमाम जनतेस या जाहीर नोटीसद्वारे सुचित करण्यात येते की, खालील वर्णनाच्या सदनिकांची मिळकत श्री. प्रतापगिरी पोपटगिरी गोस्वामी यांचे मालकीच्या होत्या व श्री. प्रतापगिरी पोपटगिरी गोस्वामी दिनांक १७/०९/२०१६ रोजी मयत झाले आहेत. व त्यांची पत्नी हंसाबेन प्रतापगिरी गोस्वामी दिनांक ०५/०४/२०२१ पशात १) सौ र्मा व २) श्री. अजय प्रतापगिरी गोस्वामी (मुलगा) हे एकमेव कायदेशीर वारस आहेत. सदर वारसापैकी श्री. अजय प्रतापगिरी गोस्वामी यांनी त्यांचे सदरह निम्नलिखित मिळकतीतील हक्क व अधिकार दि. ३०/०९/२०१९ नोंदणी क्रमांक ४५४०-२०१९ व नोंदणी क्रमांक ४५४१-२०१९ अंतर्गत नोंदणीकृत हक्कसोड पत्रा अन्वये सौ. मल्लिका पार्थ ठक्कर पूर्वाश्रमीची मल्लिका प्रतापगिरी गोस्वामी यांचे लाभात सोडून दिलेले आहेत व सौ ाल्लिका पार्थ ठक्कर पूर्वाश्रमीची मल्लिका पुतापगिरी गोस्वामी यांनी श्री. अजय प्रतापगिरी गोस्वामी यांची मान्यता घेऊन खालील वर्णनाची मिळकत कायम खरेदी देण्याचे ठरविले आहे, तरी सदर मिळकत विकत देणे अथवा गहाण ठेवणे संदर्भात कोणत्याही व्यक्ती, संस्था, बँक इत्यादी यांना गहाण, दान, बक्षीस, किंवा लीन किंवा इतर कोणताही बोजा किंवा इतर वारस हक्क, अधिकार असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ९ दिवसांचे आत खाली दिलेल्या पत्त्यावर योग्य त्या पुराव्यानिशी संपर्क साधावा व लेखी हरकत नोंदवावी. मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास आमचे अशिल निम्न उल्लेखीत मिळकतीचा व्यवहार पूर्ण करतील. मिळकतीचे परिशिष्ट

ग्रामपंचायत, काल्हेर यांच्या हद्दीतील मौजे काल्हेर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, येथील सर्व्ह क्रमांव हिस्सा क्र. १ ते ३, ४/४ ब, ५ ते ११, १२अ व १३ ते १७, सर्व्हे क्रमांक २, हिस्सा क्रमांक ४ व ५, सर्व्हे कूमांक ३, हिस्सा क्रमांक २ आणि सर्व्हे क्रमांक ६, हिस्सा कूमांक १,२ व ३, या जिमनीवरील दुर्गेश पार्क कॉम्प्लेक्समधील बिल्डींग क्रमांक १ वासुमती म्हणजेच वासुमती विशारदा सहकारी गृहनिर्माण संस्था या मारतीतील तळमजला, सदनिका क्रमांक ००१, क्षेत्र ५२५ चौ. फुट (बांधीव) व सदनिका क्रमांक ००२, क्षेत्र ५२५ चौ. फुट (बांधीव) रहिवासी सदनिकांच्या मिळकती.

**ऑफीस :** बी/२०१, दुसरा मजला, सावंत प्लाझा, दत्त चौक, बदलापूर(प) ४२१५०३.

दिला जाईल

सौ. एस. एस. मलबारी

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल **श्री. स्नेहल हेमंत शाह** हे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक असून त्यांच्याकडून खालील दस्तावेज

अ) दी बिल्डर्स/विकासक/प्रवर्तक आणि श्री. अरविंदकुमार रतिलाल पांड्या यांच्य दरम्यान झालेला मुळ करारनामा

ब) श्री. अरविंद्कुमार रितिलाल पांड्या व श्री. हेमंत गोपाळदास शाह यांच्य दरम्यान झालेला दिनांक २५ डिसेंबर, २००१ रोजीचा मुळ करारनामा. फ्लॅट क्र.१६बी, २रा मजला, धर्नेंद्र को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, मारवाडी चाळ, प्लॉट क्र.जे, एस.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४

या जागेबाबत वरील दस्तावेजांसह सर्व मुद्रांक, पावत्या इत्यादीसह हरवले आहे

(यापुढे सदर दस्तावेज म्हणून संदर्भ). माझ्या अशिलांनी उपरोक्त फ्लॅट क्र.१६/बी हे त्यांचे वडिल श्री. हेमंत गोपाळदास शाह यांच्याकडून दिनांक ७ जुलै, २०१० रोजीचे नोंदणीकृत बक्षीस खरेदीखताअंतर्गत प्राप्त केले आहे. माझे अशिलांनी वर संदर्भीत फ्लॅट क्र.१६बी या ऐवजी दिनांक ३० सप्टेंबर, २०१५ रोजीचे स्थायी पर्यायी निवासस्थानाकरिता नोंदणीकृत करारनामाअंतर्गत स्थायी पर्यायी निवासस्थानामार्फत आणि खालील अनुसुचीत मालमत्ता देण्यात आली

जर कोणा व्यक्तिस सदर अनुसुचीत मालमत्तेबाबत किंवा सदर मुळ दस्तावेजावर किंवा भागावर तारण, मालकीत्व, अधिभार, वहिवाट, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्या अर्थात श्रीमती हेतल आर. चोथानी, वकिल, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, **कांदिवली (पूर्व), मुंबई–४००१०१** यांच्याकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह

अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर व्यवहार सुरू करतील आणि तद्नंतर दावा विचारात घेतला जाणार नाही.

### मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.बी–४०१, क्षेत्रफळ ४५२ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ४था मजला, डीएलएच प्राईड म्हणून ज्ञात इमारत, धर्नेंद्र को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.जे, खेतान ट्रस्ट प्रॉपर्टी, एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४, जमीन सीटीएस क्र.६९१, गाव मालाड (उत्तर), तालुका बोरिवली, मुंबई उपनगर येथील जिमनीचे

ठिकाण: मुंबई दिनांक: १५.०४.२०२१

श्रीमती हेतल आर. चोथानी वकील

#### टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड नोंद.कार्या: ११वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम **TATA** लोअर परळ, मुंबई-४०००१३.

**शाखा पत्ता:** लोधा आय-र्थिक टेक्नो कॅम्पस, इमारत ए, ४था मजला, पोखरण रोड क्र.२, टीसीएसच्या मागे, ठाणे (प.), मुंबई-४००६०७ क्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिर सक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम ८(६) अन्वये स्थावर मालमत्ते विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसाम जनतेस आणि विशेषतः कर्जदार व सहकर्जदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद स्थावर मालमत्ता जी प्रतिभूत धनकोकडे तारण आहे त्याचा **टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड** (प्रतिभूत धनको) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी **वास्तविक ताबा** घेतला असून त्याची खालील कर्जदार/सहकर्जदारांकडून **टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड** (प्रतिभूत धनको) यांचे खाली नमुद केलेली प्य<sup>े</sup>रक्कम वसुलीकरिता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे आहे ज्याप्रमाणे आहे त्यानुसार **२१ मे, २०२१** रोजी विक्री करण्यात येईल. आरक्षित मुल्य इसारा रक्कम खाली नमुद केली आहे. ज्याअर्थी प्रतिभृत ऋण वसुलीसाठी प्रतिभृत मालमत्तेची (खाली नमुदप्रमाणे) विक्री केली जाणार आहे आणि ज्याअर्थी खाली नमुदप्रमाणे परतफेड देय आहे. येथे सूचना देण्यात येत आहे की. कोणतीही प्रलंबन/विक्रीची खंडीत बाब वगळता सदर मालमत्तेची संबंधित शाखेत ई-लिलावाने २**१ मे. २०२१ रोजी द.२.००वा**. विक्री केली जाईल. इरठेच्या धनाकर्षासह मालमत्ता खरेदीकरिता मोहोरबंद ई-लिलाव टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे २० मे, २०२१ रोजी सायं.५.०0वा. पर्यंत स्विकारले जातील. सदर मालमत्तेसह जोडलेले दायित्व व दाव आणि जसे आहे जेथे आहे त्या स्थितीत मालमत्तेची विक्री केली जाईल.

	-10 1 10 100 11 100 11 11 100 11 11 100 11 100 11					
अ.	ऋण खाते क्र.		मागणी सूचने	आरक्षित	इसारा	
क्र.	शाखा	/प्रतिनिधींचे नाव	नुसार रक्कम	मुल्य	रक्रम	
?	९३११५५३	श्री. सप्तर्षी कमलकांता घोष (कर्जदार) व	२९.१०.२०१८	रु.	₹.	
	ठाणे	श्रीमती मुमुन रतनकुमार रॉय (सह–कर्जदार)	रु.१,०५,२४,८०७/-	१,०१,६४,०००/-	१०,१६,४००/-	
-6						

आतमूत मालमत्ता/स्थावर मालमत्तव वर्णन, रताट फ्र.३२४ (३ ७७६२म हाता जियम समाज्ञेट), ३२वा मजता, इमारत फ्र.५७, र आच्छादित कार पार्किंग जागा, आमंत्रा म्हणून ज्ञात नियोजित निवासी संकुल, गाव राजनोली, तालुका मिवडी, जिल्हा ठाणे येथील

स्था	स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व खड.					
?	१०१८९९६९ व १०१९७९९२ ठाणे	श्री. त्रिपुरारी के. पांडेय (कर्जदार) श्रीमती सुनिता पांडे (सह–कर्जदार)	१५.०५.२०१९ रु.३०,८७,२९५/-	रु. ३३,३२,०००/−	रु. ३,३३,२००∕-	

प्रतिभूत <mark>मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: अनुसूची अ:</mark> निवासी फ्लॅट क्र.५०५, ५वा मजला, क्षेत्रफळ सुमारे ५६७ चौ.फु. कार्पेट, इफोडील डमारत (सटर डमारत), रॉयल फ्लोरा म्हणन जात संकल, खालील जमीन:

उगाजी इनारा (सपर इनारा), रायरा करारा न्हणून शारा समुख, खालाल जनान.								
	अ.क्र.	सर्व्हे क्र.	हिस्सा क्र.	क्षेत्र एच-आर-पी	अ.क्र.	सर्व्हे क्र.	हिस्सा क्र.	क्षेत्र एच-आर-र्प
	१	34	γ	0.80-0	ч.	80	३ए	0.03.0
	7	36	2	el-Sel.0	ξ.	39	२बी	0.30-0
	3	36	3	0.0८−६	<b>b</b> .	39	Х	0.22.0
	У	39	३ए	0-05.0	۷.	39	३एच	0.८५-0

एकूण क्षेत्रफळ ४-२४-३० हेक्टर प्रत्येकी अर्थात ४२४३० चौ.मी., फेज १, क्षेत्रफळ १०८७१.५४ चौ.मी., रॉयल फ्लोरा कॉम्प्लेल गाव-पाले, तालुका अंबरनाथ, जिल्हा ढाणे, महाराष्ट्र राज्य, उपनोंदणी जिल्हा उल्हासनगर येथील जमिनीचे सर्व भाग व खंड. विक्रीसाठी ठेवलेल्या मालमत्तेचे वर्णन शेड्यूलमध्ये आहे. उपरोक्त, व्याज आणि खर्चासह (विक्रीच्या किंमतीसह) देय रक्कम अधिक ाधिकारीकडे दिलेली असेल किंवा पुराव्यास दिलेली रक्कम अशा सुरक्षित कर्ज, व्याज आणि खर्चाच्या रकमेची पूर्तता असेल विक्री थांबविली जाईल, विक्रीमध्ये सामान्यतः लोकांना त्यांचे निवेदा सादर करण्यास आमंत्रित केले जाते. या विक्रीशी सेंबंधित कोणतेही ावका थावावला जाइल. विक्रामध्य सामान्यतः लाकाना त्याच ानावदा साद्रा करण्यास आमात्रत कल जात. या विक्रांशा सर्वाधित कोणतीही कर्तव्य नसलेले अधिकारी किंवा इतर व्यक्ती, तथापि, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बोली, विक्री केलेल्या मालान्तेमध्ये कोणताही व्याज मिळवण्याचा किंवा प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. विक्री ही सिक्युरिटी इंट्रेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ आणि पुढील अर्टीमध्ये नमूद केलेल्या नियमांच्या अधीन असेल. ई-लिलाव पोर्टल https://disposalhub.com वर २१ मे, २०२१ रोजी इ.२.०० ते दु.३.०० दरम्यान प्रत्येक वेळेस १० मिनिटांच्या अमर्यादित विस्ताराद्वारे होईल.

नियम व अटी: १) खाली दिलेल्या शेड्यूलमध्ये निर्दिष्ट तपशील खाली नमूद केलेल्या माहितीच्या सर्वोत्तम माहितीवर नमूद केले गेल आहेत परंतु वा घोषणेमध्ये कोणत्याही दुटी. चुकीच्या विधानासाठी किंवा वगळण्याकरिता उत्तरदायी असणार नाही. रकमेच्या बोलीवर किंवा बोलीदारासारख्या कोणत्याही विवाद झाल्यास, पुन्हा एकदा लिलाव केले जाईल. २) मालमत्ता आरक्षित किंमतीच्या खाली विकली जाणार नाही. ३) बोली वाढविण्याची रक्कमः रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्त). ४) मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेडच्या बाजूने डिमांड ड्राफ्टद्वारे उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे इसारा रक्कम असेल. धनाकर्ष अयशस्वी बोलिदारांना परत दिले जाईल. ५) सर्वात जास्त बोलीदार हा उच्च खरेदीदार म्हणून घोषित केला जाईल जो नेहमी बोली लावण्याकरिता कायदेशीररित्या पात्र आहे आणि पुढे दिल्यानुसार त्याची रक्कम राखीव किंमतपेक्षा कमी नसावी. जेव्हा ऑफरची किंमत स्पष्टपणे अपुरी असल्याचे दिसून येते तेव्हा उच्च बोली स्वीकारायला नकार देणे प्राधिकृत अधिकाऱ्याच्या इच्छेनुसा असेल. ६) नोंदीत कारणास्तव, प्राधिकृत अधिकारी विक्रीस स्थगित/बंद देण्यात आदेश देऊ शकतात. ७) दिनांक १२ में, २०२१ रोजी स.११.00 ते सायं.५.00 दरम्यान मालमत्तेचे निरीक्षण करता येईल. ८) खरेदीदार घोषित केलेला व्यक्ती, अशा घोषणेनंतर २४ तासांच्या आत प्राधिकृत अधिकारीकडे खरेदी केलेल्या रकमेच्या <mark>२५%</mark> रक्कम ज्यामध्ये इसारा रक्कम असेल ते जमा करेल आणि अशा ठेवींच्या कसूरीमध्ये मालमत्ता ताबडतोब पुन्हा खासगी व्यवहाराने लिलाव/पुनर्विक्रीकरिता ठेवली जाईल. ९) जर प्रारंभिक ठेवी उपरोक्तप्रमाणे केली गेली असेल तर देय खरेदीच्या रकमेची रक्कम खरेदीदारास मालमत्तेच्या विक्रीच्या पृष्टीच्या तारखेपासून **१५व्या** देवशी किंवा आधी प्राधिकृत अधिकाऱ्याकडून दिली जाईल. अशा दिवशी वगळता किंवा **१५ठ्या** दिवशी रविवार किंवा इतर सुट्टी ासेल तर **१५व्या** दिवसानंतर पहिल्या कार्योलयीन दिवशी जमा करावी. **१**0) वर नमूद केलेल्या कालावधीत देय कसूर केल्यार विक्रीची घोषणा झाल्यानंतर मालमत्तेची पुनर्विक्री केली जाईल. ठेवी टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेडकडे जप्त करण्यात येईल आणि कसूरदार खरेदीदारास मालमत्तेवरील सर्व दाव्यांना किंवा त्यानंतरच्या समभागाच्या कोणत्याही हिश्श्यावर अधिकार असणार नाही. ११) टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड यांना ज्ञात असलेल्या कोणत्याही समभागाचे तपशील, ज्यात मालमत्ता समाविष्ट आहे: शून्य. दावे, जर असल्यास, उपरोक्त व्यतिरिक्त इतर काहीच नाही. १२) तपशील, सहाय्य, प्रक्रिया आणि ऑनलाइ-प्रशिक्षणकरिता भावी बोलिदारांनी कृपया संपर्क सेवा पुरवठादार मे. नेक्सजेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पत्ता: २०३, २रा मजला श्री श्याम पॅलेस, सेक्टर ४ व ५, क्रॉसिंग रेल्वे रोड, गुरूग्राम-१२२००६, त्यांचे मोबा.:+९१-९७१००२९९३३, +९१-९८१००२९९२६ दूर.:+९१-१२४ ४२३३९३३, ई-मेल: CSD@disposalhub.com किंवा अरिजीत भट्ट, ई-मेल: Arjit.bhatt@tatacapital.com, प्राधिकृत अधिकारी, मोबा.:९०२९०७३२८०. तुमचे प्रश्न असल्यास व्हॉटस्अप क्रमांक ९०२९०७३२८०. १३) उच्च घोषित बोली रकमेवर उच्च बोलिदाराद्वारे लागू असलेले १% टीडीएस देय असेल. मालक/कर्जदाराचे पॅनमध्ये उच्च बोलिदाराद्वारे रक्कम जमा करणे आवश्यक आहे आणि चलानची प्रत आमच्या कंपनीकडे सादर करावी. १४) वरील ापशिलाकरिता प्रतिभूत धनकोंची वेबसाईट **http://bit.ly/3tohXLl,** मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा

टीप: सदर मालमत्तेच्या विक्री/लिलावाकरिता वर नमुद लिलाव भागीदारांकडून अन्य कोणतेही ब्रोकर/एजंट टीसीएचएफएलने नियुक्त केलेले नाही. इच्छुक पक्षकारांनी सदर प्रकरणात प्रश्न/चौकशीकरिता खालील स्वाक्षरीकर्ता किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांना संपर्क करा<mark>व</mark> सही/- श्री. अरिजीत भट्ट, प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई दिनांक: १७.०४.२०२१ टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड

पदाधिकारी,सदस्य,प्रायोजक यांचे आभार मानले.

यांनी कौतुक केले व शुभेच्छा

दिल्या व ऑनलाईन शाळांच्या

प्रतिनिधींशी संवाद साधला.

सर्व शाळांच्या वतीने संदीप

राजळे यांनी रोटरी प्रियदर्शनी

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस माझे अशील श्री. रामकुमार **बद्री यादव, वय ४१ वर्षे, र/ठि.:** फ्लॅट क्र.२०३ सी विंग, २रा मजला, सृष्टी हाईटस्, निळेमोरे विरार लिंक रोड, नालासोपारा (प.), पालघर-४०१२०३ यांच्या वतीने सूचना देण्यात येत आहे की, ते संयुक्त मालक आहेत, त्यांच्याकडे फ्लॅट क्र.२०३, सी विंग, २रा मजला, सृष्टी हाईटस्, निळेमोरे, विरार लिंक रोड, नालासोपारा (प.), पालघर-४०१२०३ या जागेचे त्यांचे वडिल स्वर्गीय श्री. बद्री मोहन यादव यांच्यासह दस्तावेज क्र. १८५३/२००९ धारक संयुक्त उपनिबंधक, वसई-३ यांच्या समक्ष नोंदणीकृत दिनांक ०३ मार्च, २००९ रोजीचे विक्री करारनामानुसार कायदेशीर अधिकार व ताबा आहे. माझे अशील हे सदर सोसायटीचे संय<del>त</del>ः सदस्य आहेत, सदर सोसायटी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अंतर्गत नोंदणी क्र.टीएनए(व्हीएसआय)/एचएसजी (टीसी) २२६११/२०१०-२०११ अंतर्गत नोंदणीकृत आहेत, भागप्रमाणपत्र क्र.१४३ नुसार अनुक्रमांक १४२१ ते १४३० (दोन्ही समाविष्ट) धारक ह.५०/- प्रत्येकीचे १० पुर्णपणे भरणा केलेल<mark>े</mark> शेअर्स धारक आहेत. असे की, माझे अशिलांचे वडिल श्री. बद्री मोहन यादव यांचे २६.०३.२०१९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात माझे अशील व त्यांचे भाऊ **श्री**. श्यामकुमार बद्दी यादव, त्यांच्या बहिणी कुमारी मनिषा बद्री यादव, कुमारी निशा बद्री यादव व कुमारी मिराकुमारी बद्री यादव हे फ्लॅट क्र.२०३ बाबत त्यांचे कायदेशीर वारसदार आहेत. या कायदेशीर वारसदारांच्या व्यतिरित्त फ्लॅट क्र.२०३ करिता अन्य कोणीही वारसदा नाहीत. यापुर्वी माझ्या अशिलांची आई श्रीमर्त चंद्रकला बद्री यादव यांचे २१.०३.२०१६ रोजी निधन झाले. सदर फ्लॅट क्र.२०३ हे सर्व अधिभार, दावापासून मुक्त आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत वारसाहब ताबा, तारण, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत माझे कार्यालय-**फ्लॅट क्र.२०५, सी विंग, सुंदरम** प्लाझा, जैन मंदिराजवळ, नालासोपारा (प.), पालघर-४०१२०३ येथे कळवावे आणि मल मोबा क्र.:९०८२०११०१७ वर संपर्क करावा. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

सही/-श्रीमती रजनी अनिल झा ॲडव्होकेट उच्च न्यायालय ठिकाण: नालासोपारा दिनांक:१७.०४.२०२१

## रोजच वाचा <sup>कि</sup> मंबई लक्षदीप

#### यूनियन बैंक 🕼 Union Bank अन्धा Andhra anditeria

कॉर्पोरेट ईटी एसएमई, पवई शाखा दुकान क्र.१०१, १ला मजला, दिक्षांत भवन, आयआयटी मेन गेट समोर, इंडियन ऑईल पेट्रोल पम्पच्या वर, आदी शंकराचार्य मार्ग, पवई, मुंबई-७६. ई-मेल: powai@unionbankofindia.com

हिनांक:०८ ox २०२१ संदर्भ: युबीआय/सरफायसी/डीईएमएनओटी/१०२ सरफायसी २००२ चे कलम १३(२) अन्वये वितरित मागणी सूचना

श्री. संदीप नयन केरकर

फ्लॅट क्र.२०२, अन्नपुर्णा कॉटेज, फडके रोड, सरस्वती कॉलनी, डोंबिवली (पु.), ठाणे.

विषय: आमचे कॉर्पोरेट व एसएमई, पवई शाखेसह मे. अश्वमेध एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे घेतलेले विविध ऋणबाबत-एनपीए म्हणून दि.३१.०३.२०२१ रोजी वर्गीकृत असलेले-प्रतिभूत व्याज

. अश्वमेध एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी आमच्या शाखेकडून खालील ऋण सुविधा घेतलेली आहे.

	(रक्कम रू. मध्ये	
मर्यादेचे स्वरूप	मर्यादा	थकबाकी रक्कम
रोख ऋण	¥0,00,000.00	२४,०२,१३१.६७
		211 . 2 222 411

वर नमुद सुविधेबाबत बँकेला देय रकमेच्या परतफेडीसाठी तुम्ही हमीपत्राद्वारे हमी दिली होती. यापुढे सदर कर्जदार मे. **अश्वमेध एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड** यांच्याद्वारे घेतलेल्या उपरोक्त कर्जाकरिता संबंधित प्रतिभूती म्हणून खाली नमुद मालमत्तेचे तारण तुम्ही केले होते आणि देय रक्कम/व्याज भरणा करण्यात कसूर केल्याने ३१.०३.२०२१ रोजी एनपीए खातेमध्ये वर्गीकृत काण्यात आले. थकबाकी रक्कम ही दिनांक ३१.०३.२०२१ रोजी रू.२४,०२,१३१.६७ (रूपये चोवीस लाख दोन हजार एकशे एकतीस आणि पैसे सदुसष्ट फक्त) ह

		(रक्कम रू. मध्ये)	
मर्यादेचे स्वरूप	मर्यादा	थकबाकी रक्कम	
रोख ऋण	80,00,000.00	२४,०२,१३१.६७	
एकूण	80,00,000.00	२४,०२,१३१.६७	
आमच्या वारंवार मागणी नंतरही तुम्ही तुमच्या खात्यात देय असलेली थकबाकी रक्कम जमा केलेली नाही. तसेच			

मालक/कर्जदार/जामिनदार श्री. संदीप नयन केरकर (जामिनदार) यांना येथे कळविण्यात येत आहे की सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट अॅक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम रू.२४,०२,१३१.६७ (रूपये चोवीस लाख दोन हजार एकशे एकतीस आणि पैसे सदुसष्ट फक्त) तसेच तुमच्याद्वारे निष्पादित ऋण दस्तावेजांच्या नियम व अटीनुसार/उर्विरत मासिकासह ०१.०४.२०२९ पासून करारदरानुसार , याज जमा करावे आणि तुमचे दायित्व भरावे अन्यथा सदर कायदेअंतर्गत देण्यात आलेले काही किंवा सर्व अधिकार वापरून बँकेच्या नावे निष्पादित खालील प्रतिभूती वर अंमलबजावणी करण्याची कारवाई आम्ही करू. प्रतिभूतीचे तपशिल

गतिभूती	
ातिभूतीचे स्वरुप उदा. घर/फ्लॅट/प्लॉट/जमीन/दुकान	मालक/कर्जदार/जामिनदाराचे
/इमारत इत्यादी.	नाव
लॅट क्र.२०२, २रा मजला, अन्नपुर्णा कॉटेज, गाव नवागाव,	श्री. संदीप नयन केरकर
मुभाष डेअरीजवळ, महाराष्ट्र स्टील समोर, टिळक रोड,	(जामिनदार)
डोंबिवली (पु.), ठाणे-४२१२०१.	

कृपया नोंद असावी की, जर ६० दिवसांच्या आत देय रक्कम तुम्ही न भरल्यास आणि सदर कायदेअंतर्गत बँकेने . सर्व अधिकार वापरल्यास आणि प्रतिभत मालमत्तेच्या विक्री प्रक्रियेने संपर्ण देय रक्कम वसल न झाल्यास आम्ही तुमच्याकडून उर्वरित रकमेच्या वसूलीसाठी कायद्याचे न्यायालय/ऋण वसूली न्यायाधिकरण मध्ये तुमच्या

तुम्हाला येथे सूचना देण्यात येत आहे आणि सरफायसी कायद्याच्या तरतूदीनुसार तुमचे लक्षा वेधण्यात येत आहे न की, सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(८) नुसार जाहिर लिलावाकारेता सूचनेच्या प्रकाशन तारखेपूर्वी कोणत्याही वेळी प्रतिभूत धनकोद्वारे आलेला सर्व खर्च, अधिभार व शुल्क यासह एकत्रित प्रतिभूत धनकोंचे देय रक्कम तुम्ही देऊ शकता किंवा सार्वजनिक किंवा खासगी व्यवहाराने दरपत्रक किंवा निविदा मागवून प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा भाडेपट्टा, करारनामाद्वारे हस्तांतरण करू शकता. कृपया नोंद असावी की, वर नमूद प्रमाणे जाहिर लेलावाकरिता सूचनेच्या प्रकाशन तारखेपूर्वी कोणत्याही वेळी प्रतिभूत धनकोद्वारे आलेला सर्व खर्च, अधिभार व शल्क यासह एकेत्रित प्रतिभत धनकोंचे देय रक्कम तम्ही देऊ शकता किंवा सार्वजनिक किंवा खासगी व्यवहाराने दरपत्रक किंवा निविदा मागवून प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा भाडेपट्टा, करारनामाद्वारे हस्तांतरण केल्यानंतर जर रक्कम पूर्ण झाली नाही तर तुम्हाला प्रतिभूत मालमत्तेवर पुढील अधिकार असणार नाही. तुम्हाला विनंती आहे की, कायद्याच्या कलम १३(९३) अन्वये सदर सूचना प्राप्तीनंतर बँकेच्या परवानगीशिवाय

वरील प्रतिभूतीसह कोणताही व्यवहार करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे. कृपया नोंद असावी की, सदर कलमाचे कोणतेही उल्लंघन केल्यास तुम्हाला पुढे गंभीर परिणामास सामोरे जावे लागेल.

प्रति पोहोच मे. अश्वमेध एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड श्री. गणेश खंडू रशिद

प्राधिकत अधिकार

## **Siel Financial Services Limited**

(Formerly Known as Shriram Agro-Tech Industries Limited) (CIN:L65999MP1990PLC007674) Regd. Office: 4<sup>th</sup> Floor, Soni Mansion, 12-B, Ratlam Kothi, Indore -452001, Madhya Pradesh, India Tel: 91-9893025651, E-mail: sielfinancialservices@gmail.com, Website: www.sielfinancial.com

Recommendations of the Committee of Independent Directors ('IDC') of Siel Financial Services Limited ("Target Company' in relation the open offer ('Offer') made by Mr. Parmeet Singh Sood ("Acquirer 1") and Mrs. Aveen Kaur Sood ("Acquirer 2") (Acquirer 1 and Acquirer 2 are collectively referred to as **Acquirers**), to the Public shareholders of the Target Company under Regulations 3(1) & 4 of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations

Ш	2011, as amended ( Takeover Regulations ).			
1. Date			April 16, 2021	
	2.	Name of the Target Company ("TC")	Siel Financial Services Limited	
	3.	Details of the Offer pertaining to TC	The Offer is being made by the Acquirers in terms of Regulation 3(1) & 4 of the Takeover Regulations for acquisition of upto 28,35,938 fully paid Equity shares of face value of Rs. 10/- each ('Equity Shares') representing #25% of the tota paid up equity share capital and voting capital of the Target Company from the eligible shareholders of the Target Company for cash at a price of ₹ 2.25 (Rupees Two and Twenty Five Paise only) per Equity Share (the 'Offer'). #As per SEBI (SAST) Regulations, the open offer under regulations 3 and 4 shall be for at least 26% of the total shares of the target company, as of 10th working day from the closure of the tendering period. However, the public shareholding of the Target Company is 25% as on date, and therefore, the Offer Shares represent 25% of the fully diluted Voting Share Capital of the Target Company.)	
	4.	Name of the acquirer and PAC with the Acquirer	Mr. Parmeet Singh Sood and Mrs. Aveen Kaur Sood There are no PAC(s) with the Acquirers for the purpose of Open Offer.	
	5.	Name of the Manager to the offer	Saffron Capital Advisors Private Limited 605, Sixth Floor, Centre Point, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai- 400 059, India Tel. No.: +91 22 4082 0914/915; Fax No.: +91 22 4082 0999 Email id: openoffers@saffronadvisor.com; Website: www.saffronadvisor.com; Investor grievance: investorgrievance@saffronadvisor.com SEBI Registration Number: INM 000011211 Validity: Permanent Contact Person: Mr. Amit Wagle/Mr. Gaurav Khandelwal	
	6.	Members of the Committee of Independent Directors (IDC)	1. Mr. Santosh Kumar (DIN:00994313) 2. Mr. Arun Kumar Mithal (DIN:06941447)	
	-	IDO Manakania na latia na kia mith	Chairman of IDC: Mr. Santosh Kumar	
П	7.	I IDC Member's relationship with	All IDC members are Independent Directors of the Target Company and holding	

Name of Independent No. of Equity Percentage Director Shares held Mr. Santosh Kuma Negligible Mr. Arun Kumar Mithal Negligible None of the IDC members have traded in the equity shares of the Target

The details of shareholding of Independent Directors in the Target Company are

shares in the Target Company

ecurities of the TC by IDC Members Company during 12 months prior to the date of the Public Announcement of the Offer i.e. February 25, 2021. IDC Member'sre1ationship with the None of IDC members (i) holds any directorship, (ii) holds any shares (except the acquirer and PAC (Director, Equity shares mentioned in point No.7 above) (iii) has any relationship/contracts with the

Shares owned, any other contract, Acquirers. re**l**ationship), if any

Trading in Equity Shares /other Not applicable, as Acquirers are Individual. ecurities of the acquirers by IDC Members IDC Members have reviewed

the TC (Director Equity shares

Trading in the Equity shares/other

wned, any other contract /

Recommendation on the open offer, a) Public Announcement ("PA") dated February 25, 2021 as to whether the offeris fair and c) Draft Letter of Offer ("DLOF") dated March 08, 2021;

b) Detailed Public Statement ("DPS") published on March 04, 2021; Reasonable d) Letter of Offer ("LOF") dated April 01, 2021; and e) Corrigendum to DPS and Letter of Offer ("Corrigendum") published on April 13, 2021.

Based on review of PA, DPS, DLOF, LOF and Corrigendum, the IDC Members are of the view that the Offer price is fair, reasonable and in line with the parameters prescribed by SEBI in the Regulations. IDC Members have reviewed PA, DPS, DLOF and LOF 12 Summary of reasons for Based on review of PA, DPS, DLOF and LOF, the IDC Members are of the view recommendation

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this

the parameters prescribed by SEBI in the Takeover Regulations. Details of Independent Advisors, if any. None 14. Any other matter(s) to be highlighted. None

statement is in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Target Company under the Takeover Regulations. For and on behalf of the Committee of Independent Directors of Siel Financial Services Limited

that the Offer Price of Rs.2.25 per equity share is fair and reasonable in line with

Place: New Delhi Dated : April 16, 2021 Chairman of Independent Directors Committee

## Weekend Business Standard MUMBAI | 17 APRIL 2021

# US keeps India, 10 others in currency manipulator list

he United States on Friday placed 11 countries, including India, China, Japan, South Korea, Germany and Italy in the currency practices monitoring list.

Other countries named by the Department of Treasury in its quarterly report to Congress. the first under the Biden administration, are Ireland, Malaysia, Singapore, Thailand and Mexico.

All except Ireland and Mexico were covered in the December 2020 report, which was under the previous Trump administration.

As directed by Congress, Treasury has established a monitoring list of major trading partners that merit close attention to their currency practices and macroeconomic policies.

An economy meeting two of the three criteria in the 2015 Act is placed on the Monitoring List.

These are a persistent, onesided intervention in the foreign exchange market that occur when net purchases of



## Rupee spurts by 58 paise to over one-week high

The rupee on Friday soared by 58 paise to end more than one-week high of 74.35 against the US dollar on easing US bond yields and positive domestic equities.

12 months, and these net purchases total at least two per cent of an economy's Gross Domestic Product (GDP) over a 12-month period.

As a further measure, the Treasury will add and retain on the Monitoring List any major foreign currency are conducted US trading partner that repeatedly, in at least six out of accounts for a large and dispro-

## **US report: India has been exemplary** in publishing forex intervention

India has been exemplary in publishing its foreign exchange market intervention, the US Department of Treasury said in a report to Congress on Friday.

It said that like most emerging market currencies, the rupee was buffeted in 2020 by substantial swings in global risk appetite and associated shifts in capital flows.

India's goods trade surplus with the US was \$24 billion in 2020, broadly in line with its average level since 2014. India also ran a \$8 billion services trade surplus with the US in 2020, said the India section of the Treasury Department report that reviews developments in international economic and exchange rate policies. "India has been exemplary in publishing its foreign exchange market intervention, publishing monthly spot purchases and sales and net forward activity with a two-month lag. The RBI states that the value of the rupee is broadly marketdetermined, with intervention used only to curb undue volatility in the exchange rate," the Treasury said.

While the RBI frequently intervenes in both directions, it purchased foreign exchange on net in 11 of the 12 months of 2020, with net intervention reaching USD 131 billion, or 5.0 per cent of

portionate share of the overall US trade deficit even if that economy has not met two of the three criteria from the 2015 Act, it said. In its report, the Treasury said that a number of economies have conducted foreign exchange market intervention in a persistent, one-

"Over the four quarters through December 2020, five major US trading partners -Vietnam, Switzerland, Taiwan, India and Singapore — intervened in the foreign exchange market in a sustained, asymmetric manner with the effect of weakening their currencies.'

#### FROM PAGE 1

## Suitors galore...

However, analysts also say that even as this could be a very attractive value for Indian banks, considering Citibank's global scale, the amount could be paltry for the parent.

The parent bank now wants the India operations to focus on wealth management, in which Citi India ranks fourth in

The retail segment formed 14 per cent of the bank's total pretax profit. Importantly, asset quality has been stable with the overall gross non-performing assets (NPA) ratio in December 2020 at 1 per cent for India and retail 90-day delinquency at 1.9 per cent.

This is much better than its competitors, considering the pro-forma NPA of SBI Cards was at 4.51 per cent as of December 31, 2020. This is also partly due to the fact that Citi decided not to grow its card business or even the retail segment even as its competitors expanded their retail book to compensate for contraction in corporate lending.

Macquarie noted that Citibank grew its credit cards only at 1.6 per cent compound annual growth rate over the last 10 years. As a result, the bank lost its market share in terms of spends and cards outstanding, coming off from 20 per cent and 13 per cent, respectively, a decade back to just 5 per cent and 4 per cent as of

Citi did not go for retail expansion was because the global management wanted it to focus on premium customers only. "It was an ultra-conservative approach. If the management just wanted it to be conservative, then the card numbers would have been much higher while NPAs would go up only slightly. But Citi decided to go for the cream," said the

Now some of that conservatism may have come to haunt the 119-year old bank that has a brand recall value of over 80 per cent, according to a brand survey.

There will be no rush in selling the business, and the RBI will ensure it goes to a responsible buyer, but the Indian banking industry will lose out on a lot of innovation that Citi could have offered in the future," said the banker.

Citibank was the first in introducing a plethora of services for the customers that have been adopted rapidly by local banks and are taken for granted now. These include phone banking, SMS banking, and even offering a dedicated centralised call centre for customers. The bank also offered India's first consumer credit cards

Existing players would queue up for that legacy and quality.

Among its various business verticals, analysts say Citi's credit card business will be most sought-after. This business vertical in the retail segment of Citi, they believe, should get a premium valuation.

Citi's credit card business is big and draws a lot of affluent people. There will be many suitors, especially Indian private banks like ICICI Bank, Kotak Bank and Axis Bank who will move aggressively to acquire Citi's credit card business. SBI Cards, too, could be in fray but may not pursue it as aggressively as private banks. HDFC Bank could be out of the race (as things stand) due to a regulatory order that prohibits it from issuing fresh credit cards," said G Chokkalingam, founder and chief investment officer at Equinomics Research.

Citi's exit may also pave the way for consolidation in the Indian financial sector with private sector banks, including ICICI Bank and Axis Bank, vying for an increased market share across business verticals, say analysts. SBI Cards, they believe, could be another beneficiary.

Those at Jefferies, for instance, sug-

gest opportunities could open up either directors and key management persons to acquire the existing stock of Citibank's clients and/or gain market share in segments like credit cards, deposits, and

## Normal monsoon...

The LPA of monsoon is pegged at 88 cen-

This is good news for all as the monsoon is expected to be normal this year," M Rajeevan, secretary of Ministry of Earth Sciences, told reporters.

The initial forecast shows that barring east and north-eastern parts of the country including Odisha, Bihar, Jharkhand, North-Chhattisgarh, East UP and Assam, rainfall in all other regions is expected to

Experts pointed out that below-normal rains in east and north-east India is not always disadvantageous. That's because the quantum of rains in those parts of the country is higher than other

Cumulatively, there's a 61 per cent chance of monsoon rains to be normal to above-normal and 39 per cent chance of them being below normal this year, according to IMD. In this, there is a 14 per cent chance of the rains being deficient that is below 90 per cent of the LPA.

The Indian Ocean Dipole, which is another weather system that has a direct According to a person who worked bearing on the Indian monsoon. is also expected to be neutral this year

This time, there's very little chance of FDI is 28.18 per cent. the dreaded El Nino during the monsoon season while La Nina is expected to be

## Nirav Modi...

A prima facie case is established." As part of a very comprehensive judgment, he similarly ruled a prima facie case to have been established on all counts of charges brought by the Central Bureau of Investigation (CBI) and Enforcement Directorate (ED) - money laundering, intimidation of witnesses and disappearance of evidence.

The court had also accepted that while Nirav's mental health had deteriorated due to the lengthy incarceration in a London prison, exacerbated by the Covid-19 pandemic, his risk of suicide did not meet the high threshold to conclude that it would be "unjust or oppressive" to extra-

"The regime awaiting NDM [Nirav Deepak Modi] in Barrack 12, when you consider the video, would I have no doubt, be an amelioration of his current conditions of detention, especially when considered alongside the extensive assurances provided by the GOI [government of India]," the judge noted.

Nirav Modi is the subject of two sets of criminal proceedings, with the CBI case relating to a large-scale fraud upon PNB through the fraudulent obtaining of letters of undertaking (LoUs) or loan agreements, and the ED case relating to the laundering of the proceeds of that

He also faces two additional charges of "causing the disappearance of evidence" and intimidating witnesses or "criminal intimidation to cause death", which were added on to the CBI case.

"I do not accept the submissions that NDM was involved in legitimate business and using the LoUs in a permissible fashion," notes the court judgment forwarded to the Home Secretary.

## **Insurance firms...**

The rules also propose that an Indian insurance company having foreign investment must have a majority of its

as resident Indians. They also state at least one among the three -- the chairperson of the board, managing director (MD), and chief executive officer (CEO) -- must be a resident Indian.

Joydeep Roy, insurance leader and partner, PwC India, said the rules reflected two things announced in the Union Budget -- of having a majority of board members of insurance companies as Indians and retaining a certain amount of profit as a general reserve.

Calling the guidelines on dividend payment "judicious", Prakash Agarwal, head (financial institutions), India Ratings & Research, said the move would balance stability as well as investors'

"The restrictions on dividend payment below a certain threshold through profit retention would help in ensuring that capital buffers are not depleted through dividend payment," he said. The rules come a month after

Parliament approved the Insurance (Amendment) Bill, 2021, to hike the FDI limit in insurance to 74 per cent. Insurance companies will have to

comply with these requirements within a year of the date of notifying the final

As of March 2020, foreign investment in life insurance companies -- 23 in total -- is 37.41 per cent. Only in nine private life insurers has foreign investment touched 49 per cent. In the general insur-

"One of the reasons why not many companies have seen FDI going up to 49 per cent is that in the current scenario Indian promoters are very strong and they do not want to extract value from their investment at this nascent stage. They may sell it in the future when they have a sizeable valuation for their company," the former Irdai official said.

According to insurance experts, this move by the government to increase FDI limit from 49 per cent to 74 per cent will most likely benefit the small players. where currently the Indian partner is not able to bring in more capital to boost growth. In such cases, the foreign partner will have the opportunity to bring in more capital and take control of the companies so that they can compete with the big

## Govt push to step up vax output..

Inter-ministerial teams had recently visited the sites of two main vaccine manufacturers in the country to get their inputs on how production can be ramped up. After the visit, the government teams reviewed and discussed plans with the vaccine makers extensively.

The Centre is providing Rs 65 crore as grant to re-purpose the Bengaluru facility of Bharat Biotech to step up vaccine production. Also, Haffkine Biopharmaceutical will receive Rs 65crore financial support. Haffkine had sought 12 months' time to set up the manufacturing facility that can make 20 million doses per month. The Centre has now asked the Mumbai-based firm to expedite the process and complete the capacity creation within six months.

Indian Immunologicals Ltd (IIL) in Hyderabad and Bharat Immunologicals in Bulandshahr will also make 10-15 million doses per month by August-September.

The Department of Biotechnology is implementing this to accelerate the development and production of indigenous Covid vaccines. Under the mission, DBT is providing financial support as grant to vaccine manufacturing facilities for enhanced production capacities.

## Angel Broking

**Angel Broking Limited** 

CIN: L67120MH1996PLC101709

Regd. Office: G-1, Ackruti Trade Centre, MIDC, Road No-7, Andheri (E), Mumbai - 400 093

Tel: (022) 68070100 | Fax: (022) 68070107

Corporate Office: 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093.

Tel: (022) 40003600 | Fax: (022) 39357699

Website: www.angelbroking.com | Email: investors@angelbroking.com

#### **NOTICE**

Pursuant to Regulation 29 read along with Regulation 47 and other applicable regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of Angel Broking Limited is scheduled to be held on Thursday, April 22, 2021 to consider and declare 3rd interim dividend, for the Financial Year 2020-21,

Place: Mumbai Date: April 17, 2021

## पंजाब नैशृनल बैंक 🕒 punjabnational bank

Inspection and Audit Division, 2<sup>nd</sup> Floor, Head Office, Plot No.5, Institutional Area Sector-32, Gurugram - 122001 email: iadisaudit@pnb.co.in Tel: 0124-4126429 **TENDER NOTICE** 

Punjab National Bank invites online bids (both technical and commercial) from eligible bidders for RFP FOR APPOINTMENT OF IS AUDITOR FOR INFORMATION SYSTEM AUDIT AND SECURITY CUM FUNCTIONAL AUDIT OF APPLICATION SOFTWARES

Interested bidders may visit our e-Procurement Website https://etender.pnbnet.in or https://pnbindia.in for downloading the detailed RFP Document. The bids are required to be submitted online using digital certificates (Signing and encryption) through our e-procurement system. Last date for online bid preparation and hash submission is 30.04.2021 upto 1400 Hrs and bid submission is 30.04.2021 1700 Hrs. Dated: 16.04.2021

Place: Gurugram

General Manager



#### THE TINPLATE COMPANY OF INDIA LIMITED

CIN: L28112WB1920PLC003606 REGD. OFFICE: 4, Bankshall Street, Kolkata 700 001 WORKS: Golmuri, Jamshedpur 831 003 Tel: (033) 2243 5401, Fax: (033) 2230 4170 Email: company.secretariat@tatatinplate.com Website: www.tatatinplate.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021

(Rupees in Lacs)

PARTICULARS	Quarter ended 31st March 2021	Year ended 31st March 2021	Quarter ended 31st March 2020
	Audited	Audited	Audited
Total income from operations	75,497.99	2,28,136.78	47,236.56
Net Profit / (Loss) for the period before tax and exceptional items	7,448.34	13,191.25	3,984.67
Net Profit / (Loss) for the period before tax	7,448.34	13,191.25	3,984.67
Net Profit / (Loss) for the period after tax	5,615.59	9,814.89	2,712.04
Total Comprehensive Income	5,461.53	9,581.68	1,506.84
Equity Share Capital	10,479.80	10,479.80	10,479.80
Earnings Per Share (in Rupees for continuing and discontinuing operations) (of Rs.10/- each)			
Basic : Diluted:	5.37 5.37	9.38 9.38	2.59 2.59

financial results for the quarter and year ended 31st March 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of audited financial results for the quarter and year ended 31st March 2021 are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com / www.nseindia.com, and also on the Company's website at www.tatatinplate.com

Jamshedpur

A TATA Enterprise

Name of the Applicant M/s Saini Power Transactor Address: S.C.O. 110, Second Floor, Sector-25, Panchkula, Haryana. Pin code – 134116

Notice under sub-section (2) of Section 15 of the Electricity Act. 2003

1.The person above-named, a company incorporated under the Companies Act, 1956 o 2013/a partnership firm or Limited Liability Partnership or sole proprietorship firm/ar individual/an association or body of individuals/an artificial juridical person (strike ou whichever is not applicable) (the applicant) has made an application under sub-section (1) trading in electricity inall States and Union Territories of India before the Central Electricity Regulatory Commission, New Delhi. The necessary details in respect of the applicant are

Authorized, issued, subscribed and paid-up capital, N/A.

Shareholding pattern (indicate the details of the shareholders holding 5% or more Name of the share holder Citizen ship Residential Status No. of shares%

of share of the total paid up capital. The applicant has requisite Financial and technical strength Management profile of the applicant including details of past experience of the

applicant and/or the persons on the management of the applicant in generation transmission, distribution and trading of electricity or similar activity. The applicant is professional member of IEX since 2010. Volume of electricity intended to be traded during the first year after grant of license and

future plans of the applicant to expand volume of trading. 500MU's Geographical areas within which the applicant will undertake trading in electricity In all States and Union Territories of India. Net worth as on 31st March of three consecutive years immediately preceding the year of application or for such lesser period as may be applicable and on the date of the special balance sheet accompanying the application; 31-03-2018 (Rs. 2,42,12,646)

31-03-2019 (Rs. 2,23,34,414), 31-03-2020 (Rs. 2,37,89,530), 31-01-2021 (Rs. 2,51,46,149) Year-wise current ratio and liquidity ratio of the applicant for three years

preceding the year in which the application is made, or for such lesser perior as may be applicable and on the date of the special balance sheet accompanying the ation; Current Ratio: 31-03-2018 (1.50), 31-03-2019 (1.11), 31-03-2020 (1.30) 31-01-2021 (1.80) Liquidity Ratio:- 31-03-2018 (1.49), 31-03-2019 (1.11) 31-03-2020 (1.30), 31-01-2021 (1.75).

a. A statement whether the applicant is authorized to undertake trading electricity under the Memorandum of Association or any other document The applicant is a professional member of IEX form 11th Feb 2010.

b. If so, reproduce the specific provision of Memorandum of Association or any othe document so authorizing trading in electricity. The certificate of IEX is filed with the application seeking Trading License. Details of cases, if any, where the applicant or any of his associates, or partner, or

promoters, or Directors has been declared insolvent and has not been discharged. N/A Details of cases, if any, in which the Applicant or any of his Associates or partners o promoters or Directors has been convicted of an offence involving moral turnitude fraud or any economic offence during the previous three years preceding the year o making the application and the year of making the applicant and the date of release of the above person from imprisonment, if any, consequent to such conviction. N/A.

Name of the person Relationship with the Applicant Nature of offence Date of

. Whether the Applicant or any of his Associates, or partners, or promoters, or Director was ever refused license, and if so, the detailed particular of the application, date or making application, date of order refusing license and reasons for such refusal. No

kiii. Whether the Applicant has been granted a license for transmission of electricity. **No** xiv. Whether an order cancelling the license of the Applicant, or any of his Associates, partners, or promoters, or Directors has been passed by the Commission. No.

Whether the Applicant or any of his Associates, or partners, or promoters, or Directors

was ever found guilty in any proceedings for contravention non-compliance of any of the provisions of the Act or the rules or the regulations made thereunder or an order made by the Appropriate Commission, during the year of making the application or five years immediately preceding that year? No. The application made and other documents filed before the Commission are available

for inspection by any person with Gaurav Saini, Executive Officer, S.C.O. 110, Secon Floor, Sector-25, Panchkula, Haryana - 134116, Phone no. +91172-2550001 +91-9416700373, email:sainipowertransactor@gmail.com. The application made and other documents filed before the Commission have bee

posted on www.sainipower.com

Objections or suggestions, if any, on the application made before the Commission may be sent to the Secretary, Central Electricity Regulatory Commission Central Electricity Regulatory Commission 3rd& 4thFloor, Chanderlok Building, 36, Janpath, New Delh 110001 within 30 days of publication of this notice, with a copy to the applicant

No objections or suggestions shall be considered by the Commission if received afte expiry of 30 days of publication of this notice. Place: Panchkula Gauray Saini

Date: 16.04.2021

**Executive Officer** 

एसजेवीएन लिमिटेड SJVN Limited (भारत सरकार एवं हिमाचल प्रवेश सरकार का संयुक्त उपक्रम) (A Joint Venture of Govt. of India & Govt. of H.P.) CIN No. L40101HP1988GOI008409

#### NATHPA JHAKRI HYDRO POWER STATION

NOTICE INVITING TENDER (Domestic Competitive Bidding) Open press tender enquiries under two part system through e-tendering are hereby invited on behalf of SJVN Limited for "Package-250(O&M) /2021- Complete Retrofit Solution covering Design, Manufacture, Quality Assurance, Quality Control, Shop assembly, Shop testing, Packing & Forwarding, Transportation, Delivery at site, Insurance at various stages, Installation, Commissioning, Performance Testing Acceptance Testing, handing over to SJVN and thereafter warrantee/guarantee for 24 months of Complete Retrofitting Solutions towards of existing two (02) nos. 420KVGIS Generator bays/with latest circuit breaker complete with Operating Mechanism & associated equipment's at existing 420KV GIS System of the Nathpa Jhakri Hydro Power Station.

Please visit websites www.sjvn.nic.in or www.eprocure.gov.in to know further details & bid submission procedure w.e.f. 19/04/2021 Bid closing date (Last date and time for uploading of filled in bids) is 19/05/2021. 13:00 HRS (IST). The bid is to be submitted through e-tendering on https://sjvn.abcprocure.com.

Dy. General Manager (P&C Deptt.) NJHPS, SJVN Ltd., Jhakri, Distt. Shimla, H.P.-172201

#### BHUVEE STENOVATE PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) CIN: U27100WB2007PTC120297

LIQUIDATOR - CA. KANNAN TIRUVENGADAM

May 20th 2021

(Rupees Two Crore

seventeen Lakhs forty

hundred fifteen only)

(Rupees Seventy-

Five Lakhs only

Notice is given to the public in general that the following assets of BHUVEE STENOVATE PRIVATE LIMITED (in Liquidation) ("Corporate Debtor") forming part of the Liquidation Estate are proposed to be sold by the undersigned through e-auction platform in compliance with Regulation 33 (1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process Regulations, 2016. The interested applicants may refer to the detailed e-auction procesmemorandum available at www.brggroup.in

ı	Last Date for Submission of Bid Documents	April 26 <sup>th</sup> 2021		
I	Last Date for Submission of Earnest Money	May 03rd, 2021within 6:0	0 PM (Indian Standa	
Deposit ("EMD")		Time)		
I	Particulars of The Asset	Reserve Price	Earnest Money Deposit	
	Slump sale of the stainless-steel kitchen utensils manufacturing unit/factory at Kharagpur (West Bengal) comprising of all the lands, buildings, plant and machinery, stocks, brands / trademarks / intellectual properties, and other assets as more fully described in the Sale Process Memorandum ("Asset Lot 1");	INR 273,45,59,190/- (Rupees Two Hundred seventy three Crore forty five Lakhs fifty Nine Thousand one hundred ninety only)	Rs 50,00,00,000/- (Rupees Fifty Crores only)	
ı	Vacant freehold land measuring	INR 2,17,49,715/-	Rs 75,00,000	

E-Auction is being held for Immovable / movable assets mentioned herein above in "AS IS WHERE BASIS". "AS IS WHAT IS BASIS". "WHATEVER THERE IS BASIS" and "NO RECOURSE BASIS" without any representation, warranty or indemnity and will be conducted

Conditional offers will be rejected outright

approximately 14.55 acres situated at Mouza

- Kurunti, Tahasil - Odapada, Police Station

- Motanga, District Dhenkanal, Odisha

("Asset Lot 2")

Place: Kolkata

III. Separate auction process shall be carried out for different asset categories For further details, please visit or www.brggroup.in or send an e-mail to / calkannan@gmail.com auctionbspl@gmail.com

\*Disclaimer: The invitation is for sale of assets of the Corporate Debtor under the Insolvence and Bankruptcy Code, 2016. The advertisement purports to ascertain interest of applicant and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator. The Liquidator reserves the right to amend and/or annul this invitation including any timelines or the process therein without giving reasons, at any time and in any respect. Any such amendment in the invitatior including the aforementioned timelines, shall be notified on the website of the Corporate Debto

> CA. KANNAN TIRUVENGADAN Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00253/2017-18/10482 Liquidator of BHUVEE STENOVATE PRIVATE LIMITED Address: Netaji Subhas Villa, 18 Karunamoyee Ghat Road Flat 3C, Kolkata 700082, West Bengal, India

Registered Office: 4 Mangoe Lane, Kolkata – 700 001 Telephone: 91-33-22486751 Facsimile: 91-33-22486785 Investor Service Division: 7, Sham Nath Marg, Delhi-110054 Telephone: 91-11-2389 0505 Facsimile: 91-11-23890575 Website: www.eihltd.com Email: isdho@oberoigroup.com CIN: L55101WB1949PLC017981

#### **POSTAL BALLOT NOTICE**

Notice is hereby given that:

a) The Members of the Company are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules. 2014 (including any statutory modification(s), amendment(s) nents(s) thereof), the Company has 16th April 2021completed the dispatch of Postal Ballot Notice along with explanatory statement ("Notice") and the Postal Ballot Form ("Form") through e-mail by Central Depositories Services Ltd ("CDSL") to the Members whose e-mail id's are registered with the Company or with the Depositories and by registered post alongwith Postage Pre-paid self-addressed envelope to the Members whose email ids are not registered

with the Company / depositories. b) As required under Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has engaged the services of CDSL to provide remote e-voting facility to all the Members of the Company. The Company has appointed, Mr. Ajay Kumar Jain, Practicing Company Secretary, JUS & Associates as the Scrutinizer for conducting the Postal Ballot, including remote

e-voting, in a fair and transparent manner.

Voting by Postal Ballot and remote e-voting will commence at 10:00 A.M. on 17th April 2021 and ends at 5:00 P.M. on 17th May 2021. CDSL will disable the remote e-voting after 5.00 P.M. on 17th May 2021. The Members are, therefore, advised to exercise their vote well in advance. Duly completed Postal Ballot Form should reach the Scrutinizer not later than 5.00 P.M on 17th May 2021. Postal Ballot Forms received from the member(s) after 5.00 P.M on17th May 2021 shall be treated as invalid and will not be taken into account by the Scrutinizer. Incomplete, unsigned, mutilated and improperly ticked Postal Ballots will be rejected. The Shareholders should opt for only one mode of voting, i.e. physical postal ballot or electronic voting. If any Shareholder has voted in both physical as well as in electronic mode, vote cast by way of electronic voting

(remote e-voting) only will be considered as valid. Members who have not received the Postal Ballot Form can download the Ballot Form from the CDSL website www.evotingindia.com or from the Company's website www.eihltd.com or write to the Company for obtaining duplicate

e) Contact details of the persons responsible to address the grievances are as under

Voting by Postal Ballot Mr. Teiasvi Dixit / Mr. Ajit Kumar Jha

EIH Limited, 7 Sham Nath Marg, Delhi – 110054 Email: tejasvi.dixit@oberoigroup.com / ajit.jha@oberoigroup.com

Investor Services Division (ISD)

Phone: 91-11-23890505 Extn: 2346 / 2308

A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi

(022-23058542)

Remote E-voting

India Limited

Central Depository Services

f) The result of the postal ballot vote / remote e-voting will be declared on 18th May 2021 at 5:00 p.m.The result alongwith the Scrutinizer Report shall be displayed on the Notice Board at the Registered office of the Company at 4 Mangoe Lane, Kolkata - 700 001 and shall also be placed on the Company's website, www.eihltd.com and communicated to the stock

exchanges For EIH Limited Place: Delhi Sr. Vice President & Company Secretary Date:16th April 2021